# madhusudan securities Itd.

Regd. Office: 37, National Storage Building, Plot No, 424-B, Nr. Johnson & Johnson Building, S. B. Road, Mahim (West), Mumbai - 400 016. Tel No. 9867658845, Email id: mslsecurities@yahoo.com , CIN: L18109MH1983PLC029929

12<sup>th</sup> February, 2024

To, The Corporate Relationship Department, The Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

## Scrip Code: 511000

Dear Sir/Madam,

# Subject:- Newspaper publication relating to Notice of Extra Ordinary General Meeting

With reference to the captioned subject and pursuant to Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Please find enclosed herewith the copy of Newspaper Publications with regard to the Extra Ordinary General Meeting of the company to be held on Wednesday, 06<sup>th</sup> March, 2024.

The aforesaid notice was published in the following Newspapers.

1. The Free Press Journal

2. Navshakti

Kindly take the same on records.

Yours Sincerely, For Madhusudan Securities Limited

SALIM Digitally signed by SALIM PYARALI PYARALI GOVANI GOVANI Date: 2024.02.12 11:42:52 +05'30'

Salim Pyarali Govani Managing Director DIN: 00364026

Encl: Newspaper Extract

_												_							
1	4													T	HE FR	EE PR	ESS J	OURN	AL
1	ndusl	nd Bank	r 🕢 Indu	usind Bank Ltd. 11° Fic Elphinstone Road. M							Γ		FLU			ІМІТ	FD		
				B (6)] SALE NOT	ICE FOR S	ALE OF	F IMMO	VABL	LE PROPI	ERTIES			Regd. Office:	117 , <b>Is</b> t Flo	or , Navneet I	Darshan 16/2		sia	
				le Assets under the ead with proviso to Ri										CIN : L74210	E (M.P.) 4520' MP1978PLC(	01452			
N	otice is he	ereby given to	the public in g	eneral and in partic	ular to the B	orrower (	(s) and G	uarant	tor (s) that	the below			Website : www.fluidomat.		-				4 0000
				d/charged to the Sec d Bank Limited Secu									AN EXTRACT OF UNAUDITED FINANCIA	L RESULTS FO	IR THE QUARTI			INTERCEMBER 3	.,
ar Ni	nd "Whate inety One	ver there is" o Thousand Ti	n 29-Feb-2024 hree Hundred	4, for recovery of Ra Fifty Six and Fifty	s. 1,57,91,35 Three Pais	6.53 (Ru e) as on	pees On 31-Jan-2	e Cror 024, d	re Fifty Se due to Indu	sind Bank	SF		Particulars		Quarter Ended	31.12.20	ded Year 22 31.	r to Date 12.2023	Year Er 31.03.2
gu	uarantors	Mr. Santosh I	Nalawade and	ver M/s Sayali Conta Mrs. Sadhana Nala	awade. The r	eserve pr	rice and th	ie eam	nest money	deposit is	1	Т	otal Income from Operations		Un-audited 1321.60	Un-audit 1028.30		audited 171.55	Audit 4742
as	mentione	d below. Inspe		perty will be available Description of Imm			er details	mentic	oned below.		2		Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exe and/or Extraordinary items)	ceptional	350.10	225.05	11	198.76	1287
Lo	et i	Descriptio	on of secured as	· ·	Known Encumbranc	Res		MD acs)	Time Inspec		3	N a	Net Profit/ (Loss) for the period before Tax, (after and/or Extraordinary items)		350.10	225.05	11	198.76	1287
1	_	No. 111. 1st Fla	or. A Wing. Cit	i Tower, Plot No. 55,			· · · · ·	aus) Rs.	20.02.2		4	a	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after l and/or Extraordinary items)	·	261.02	171.39	В	89.89	962.
	Sector	15, Belapur, Na	vi Mumbai - 40		NIL	_	3.14 3		11:15 AM to 20.02.2		5	F	Total Comprehensive Income for the period (Co Profit/ (Loss) for the period (after Tax) and othe comprehensive Income (after tax)		327.07	172.22	10	045.80	960.9
	Sector		of Sakharam	Patil Road & Palm					12:30 AM to		6 7	E	Equity Share Capital (Face value of Rs.10/-) Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for conti liscontinued operations) -	nuing and	492.70	492.70	4	92.70	492.
				ie sale, please refe			d in Secu	red Ci	reditor's w	ebsite i.e.		·	1. Basic: 2. Diluted:		6.64 6.64	3.50 3.50		21.23	19.5 19.5
	ww.indus		osite of service	provider i.e. www.ba	ankeauction	s.com				d/- zed Officer					0.04	3.50	4	.1.23	19.0
	Oriental			<b>tional bank</b> Together for the better	Prag	ati Tower, Kurla Con	, 3rd Floor	; Plot I Idra Ea	AI WESTERI No. C-9, G-E ast, Mumba nb.co.in	Block,		S	Listing Obligation and Disclosure Requirment Stock Exchange webiste (www.bseindia.com) a : Indore (M.P.) : 10.02.2024	nd on the comp	any website (ww	w.fluidomat.cor For a	n). and on behalf ( ASHO IRMAN AND M	of the Board o K JAIN ) MANAGING DIR 00007813	of Direct
							An	nexure	re –15 (Revis	sed SI-10 B)									
				POSSESSION											ACTIN				
				(For Immovab	le property)							0	SIMICI		ASTIN		niieu	1	
	ereas hiab Nation:	al Rank/ the Authr	orised Officer/s of	f the Punjab National Ba	ank under the S	ecuritisatio	on and Rec	onstruct	tion of Finan	s stassA lein	S	汽	Regd. Office: 601/602A, Fairl		320MH1980PL f Andheri I ink		i (WA Mumba	ii (M H) - 4000	)53
	·			n exercise of powers cor									Tel. No- 022-40034768   E-	mall : cs@sim	plexcastings.c	om   Website	www.simple	xcastings.con	a a
				mentioned against each	,		•	orrowe	er/s to repay th	ne amount as		Þ	xtracts of Unaudited Financial Re	suits for Qu	arter and Ni	ne Months	Ended 31s		
	•			m the date of notice(s)/ d															(Rs. Ir
		÷		t, notice is hereby giver erein below in exercise			•				s		Beetlevile		Quarter Ender 30.09.2023				Year
				orcement) Rules, 2002	•						No.		Particulars		(Unaudited)				
			· •	ral is hereby cautioned n		he property	/ies and an	y dealin	ng with the pro	operty/ies will	1	Tota	al Income	2982.13	2720.79	3078.85	9232.66	7286.08	11
		· · · ·	-	r the amounts and intere									Profit/(Loss) from operations						
S. No.	Name of the	Name of the Account	Name of The borrower	Description of the mortgaged	Production of the second se	Date of demand	Date of Physical		Amount tstanding	Name of the			ore exceptional items and tax Profit/(Loss) before tax	63.29 63.29	32.83 32.83	46.33 (1348.77)	108.89 159.46	183.24 (1942.60)	(18
	branch		(Owner of the			notice	possessio		on the date	Authorised Officer/s			Profit/(Loss) for the period after tax	47.98	21.32	(1125.82)	113.27	(1589.96)	(16
			property)					not	tice.(Rs.)	Unicer/s	5		al Comprehensive Income for the period			, <b>.</b> ,			``
1	Thane, Mira Road	M/s J J Food Products Pvt L tr		All that part and pa	ircel of the O	.09.2023	07.02.2024	4 1,90	0,00,402.70	Mr. Sunil Kumar CM			mprising Profit/(Loss) and other	47.09	20.14	(4405.90)	112.00	(1590.06)	/47

						(rs. III Lace
	C	)uarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Endec
Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income	2982.13	2720.79	3078.85	9232.66	7286.08	11790.16
Net Profit/(Loss) from operations						
before exceptional items and tax	63.29	32.83	46.33	108.89	183.24	235.56
Net Profit/(Loss) before tax	63.29	32.83	(1348.77)	159.46	(1942.60)	(1890.28)
Net Profit/(Loss) for the period after tax	47.98	21.32	(1125.82)	113.27	(1589.96)	(1698.85)
Total Comprehensive Income for the period						
(Comprising Profit/(Loss) and other						
Comprehensive income for the period)	47.98	20.14	(1125.82)	112.09	(1589.96)	(1712.92)
Paid-up equity share capital	613.12	613.12	613.12	613.12	613.12	613.12
(Face Value of the Share shall be indicated)	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
Other Equity excluding revaluation reserves						2435.83
Earnings Per Share of Rs 10/- each						
(not annualised):						
a) Basic	0.78	0.35	(18.36)	1.85	(25.93)	(27.71)
b) Diluted	0.78	0.35	(18.36)	1.85	(25.93)	(27.71)

For and on behalf of the Board of Directors

Exchange under Regulation 33 of the SEBI erly Financial Results are available on the

Year Ende

31.03.2023

1287.06

1287.06

962.07

960.98

492.70

19.50

19.50

er, 2023

(Rs in Lacs)

I). The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results and available on the Stock exchange website www.bseindia.com and on the Company website www.simplexcastings.com

). The above results were reviewed by Audit Committee in its meeting held on 10th February, 2024 and approved by the Board Directors in its meeting held on 10th February, 2024 and the Limited Review of the same has been carried out by the Auditors

Date : 10.02.2024

Place : Bhilai

AXIS BANK LTD.

Public Notice for - Auction of Pledged assets being Gold Ornaments

The Borrowers, in specific and the public in general are here buy notified that public auction of the Gold Ornaments pledge in the below accounts is proposed to be conducted by the Axis Bank Ltd., at the below mentioned Branches

Authorised Officer

Punjab National Bank

For, Simplex Castings Limited

(Sangeeta Ketan Shah) Managing Director

#### MANDHUSUDAN SINGUNUNS MINITUM CIN: L18109MH1983PLC029929

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SUNDAY | FEBRUARY 11, 2024

Registered Add: 37, National Storage Building, Plot No. 424-B, Nr. Johnson & Johnson Bldg, S. B. Road, Mahim (W), Mumbai-400016 Tel: 9867658845.; Website: https://mslsecurities.com/ Email ID: mslsecurities@yahoo

### NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

NOTICE IS HEREBY GIVEN that Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the members of Madhusudan Securities Limited ("Company") will be held on Wednesday 6th March, 2024 at 11.00 A.M. through Video Conferencing/ Other Audio-Visual Mean ("VC/OAVM") to transact business as mentioned in EGM notice & seek approval o shareholders of the company for following resolutions:

I	Sr. No.	Resolution seeking approvals of the Shareholders in the EGM
I	1.	Alteration of the Main Object Clause of the Memorandum of Association of the Company.
I		Adoption of New Set of Articles of Association.
		Increase in Authorized Share Capital of the Company and consequent Alteration in Capital Clause of the Memorandum of Association of the Company.
I	Λ	locus of 10.00.000 Equity Shares and 2.44.00.000 Convertible Marrante on

Issue of 19,00,000 Equity Shares and 2,44,00,000 Convertible Warrants on Preferential basis.

The place of meeting shall deemed to be the Registered Office of the Company In view of continuing Covid-19 pandemic and pursuant to the Ministry of Corporate Affair (MCA) vide Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 03/2022 dated May 05, 2022 Circular No. 10/2022 dated December 28, 2022, Circular No. 11/2022 dated December 28 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 (the "act") (including any statutor nodification or re-enactment thereof for the time being in force) read with Rule 20 of the Companies (Management and administration) Rules,2014 ("the Rules"), as amended from time to time, read with the MCA Circulars, SEBI circular and pursuant to regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("the Listing Regulations") the Extra Ordinary General Meeting of the Company is scheduled or Nednesday, 6th March, 2024 at 11.00 A.M., through VC/OAVM which does not require physical presence of members at the common venue

As per the aforesaid circulars the electronic copies of Notice of EGM has been sent by e mail to those eligible members whose e-mail address are registered with Depositories. Depository Participant(s)/Company's Registrar and Share Transfer Agent /the Company The members whose email addresses are not registered can download the said Notice from Company's Website www.mslsecurities.com. The Notice of EGM has been sen through email to all the members on Friday, 9th February, 2024.

Members will have an opportunity to cast their votes remotely or during the EGM on the business set forth in the Notice of EGM through electronic voting systems. The manner of remote e-voting or e-voting during the EGM for members has been provided in the Notice convening EGM. Instructions for attending EGM through VC/OAVM are also provided in the said notice.

The Cut-off date/record date for purpose of determining eligibility of Members to cast vote electronically and attend the EGM through VC/ OAVM of the Company is Wednesday, 28th February 2024

The remote e-voting period begins from 9.00 A.M. on Sunday, 3rd March, 2024 and ends on Tuesday, 5th March, 2024 at 5.00 P.M for the shareholders of the Company. The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed t change it subsequently.

During this period shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on cut-off/record date of Wednesday, 28th February, 2024 may cast their vote electronically. E-voting shall be made available at the EGM and the members who have not casted their votes by remote e-voting can exercise their voting rights at the EGM. Members who have casted their votes by remote e-voting car participate in the EGM but shall not entitled to cast votes at the EGM.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending the Notice of EGM and holding shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com

n line with the Ministry of Corporate Affairs General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, the Notice calling EGM has been uploaded on the website of the Company at www.mslsecurities.com .The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com . The EGM Notice is also disseminated on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the EGM) i.e. www.evoting.nsdl.com.

f you have any queries or issues regarding e-Voting from the NSDL e-Voting System, you ca write an email to evoting@nsdl.com or contact at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000. All grievances connected with the facility for voting by electronic means may be ad

o Rimpa Bag at evoting@nsdl.com or 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000. Members may also write to the Compliance Officer for any grievances connected with facility for voting by electronic means at following:

- Name: Ms. Kartika Sharma Designation: Company Secretary and Compliance Officer
- Address: 37, National Storage Building, Plot No. 424-B, Nr. Johnson & Johnson Bldg, S. E
- Road, Mahim (W), Mumbai, Maharashtra, India, 400016 Email id: mslsecurities@yahoo.com

Phone No: 9867658845

Place: Mumbai

Date : February

700040	By the order of the Board of Directors For Madhusudan Securities LimitedSd/-
r 09, 2024	Salim Pyarali Govani Managing Director



# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mr. Vipul Ramesh Vira, the owner of the land bearing C.S. No. 242(part) of Lower Parel Division, more particularly described in the schedule hereunder written, has submitted application for grant of the Transfer of Development Rights (TDR) in the form of Development Right Certificates (DRC) as per the provision of Regulation no. 32 of Development Control and Promotion Regulations for Greater Mumbai, 2034, in lieu of handing over of the land bearing C.S. No. 242(part) of Lower Parel Division, free of cost and free of encumbrances to the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), which is affected by Setback of an Existing Road as per sanctioned Development Plan 2034 of 'G/South' Ward. Any person or persons (which means and includes Individuals, Firms, Companies, Association of person statutory bodies/ entities or any other authorities, etc.) having any share, right, title, interest, claim, demand or objection in respect of the said land mentioned in the Schedule hereunder written or any part thereof, as and by way of ownership, sale, exchange, transfer, lease, sub-lease, mortgage, gift, tenancy, leave and license, trust, inheritance, bequest, possession, maintenance, hypothecation, charge, lien, easement, litigation, disputes of whatsoever nature are or otherwise or any other rights or interests of whatsoever nature, are hereby called upon to make the same known in writing to the undersigned at the office of the Law Officer, Legal Department, Municipal Head office (Annexe Building), 3rd floor, Mahapalika Marg, Fort, Mumbai:-400 001, within 15 (fifteen) days from the date of publication hereof with documentary proof/ evidence or Court Orders thereof for any such purported claim/ objection, otherwise such claim or demand shall be deemed to have been waived to all intents and purposes.

#### The below mentioned Borrowers has availed the credit facility from the AxIs Bank Limited against the pledge of Gold Ornaments ("Gold Loan Facility") in favour of the Bank towards the security. The Demand notices were issued to the Borrowers/Guarantors calling up the Borrowers/Guarantors to pay their outstanding amount towards the Gold loan facility availed. As the Borrowers/Guarantors have failed to repay the outstanding loan amount, the bank is constrained to nvoke the pledge and proposed to conduct an e-auction sale of pledged gold ornaments more particularly described in schedule of property hereunder on 21/02/2024 at 12.30 p.m. to 3.30 p.m. on "As in Where is", "As is What is" "Whatever There is" and "No Recourse Basis. Details of Borrowers and outstanding amount Outstanding Amount Date of Recall Notice Gross Wt. Net Wt. Loan A/c. No. С Branch Name : AMBERNATH, THANE [MH] 28/12/2023 39.770 Naresh Somnath Sathe 31.570 XXXXXXXXXXX7024 156910 10/10/2023 S 46 680

P B Sapkal	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	156910	10/10/2023	46.680	40.680
Pankaj Gopal Mahajan	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	180894	30/05/2023	53.070	50.020
	Branch Name : ANDHE	RI (E), MUMBA	I [MH]		
Mehboobee Ahmed Khan	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	51603	27/06/2023	17.080	15.080
Onkar Ramesh Daphale	XXXXXXXXXXXXXXXX2704	37497	18/07/2023	9.880	9.780
Arjita Roy	XXXXXXXXXXXX6519	51222	17/01/2024	25.650	24.300
Guddi Sushilkumar Mehta	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	348960	27/06/2023	122.180	96.500
Kapil Ashok Dadlani	XXXXXXXXXXXXXXX6926	958321	25/10/2023	291.840	280.140
Kapil Ashok Dadlani	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	672298	25/10/2023	204.710	196.610
Pratibha Yashpal Sharma	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	30980	07/01/2023	102.100	85.250
Pravin Keshav Varadkar	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	119423	09/11/2023	35.960	34.360
Suresh Devendra Soni	XXXXXXXXXXXXX4891	39542	28/12/2023	42.360	41.860
	Branch Name : BHAN	DUP, MUMBAI	[MH]		
Gurvinder Kaur	XXXXXXXXXXXX4423	179171	09/11/2023	56.170	49.670

r<u>imary Security:</u> ypothecation of Stock & eceivables created out of Bank nance (present and future).

Hypo. Of Plant & Machinery created out of Bank finance presentand future).

Shop No.36, Ground Floor, Survey No. 17/6, 88/2, 87/8,9.10, 86/1P,2,3, Building No. S-012, Golden Nest-3, Sonam Mayuresh CHSL, Off Mira Bhayander Road, Mira Road East, Thane - 401107. Owned by Mrs. Laxmi Vinay Mishra

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act in respect of time

resent and future) ollateral Security:

ishra

vailable to redeem the secured assets

Place: Thane

**Customer Name** 

Customer Name	Loan A/c. No.	Outstanding Amount	Date of Recall Notice	Gross Wt.	Net Wt.
B	ranch Name : GHODBUN	DER ROAD, TH	IANE [MH]		
Santosh Vinayak Sawant	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	190352	28/12/2023	63.000	50.000
Subhash Haribhau Shete	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	457151	09/11/2023	122.700	115.890
Bra	nch Name : GOREGAON	LINK ROAD, M	UMBAI [MH]		
Siddhi Vinayak Ambre	XXXXXXXXXXXXX9395	176795	10/10/2023	80.580	57.870
	Branch Name : K	ALYAN(W) [MH	]		
Akshay Kiran Tamaychikar	XXXXXXXXXX2818	619971	28/12/2023	192.500	173.000
Jagdish Ramesh Patil	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	88228	28/12/2023	23.780	23.080
Jagdish Ramesh Patil	XXXXXXXXXXXXXX9705	63857	28/12/2023	19.300	17.900
Kiran Bhima Mengal	XXXXXXXXXXXXX7184	149746	25/10/2023	40.450	37.250
Parshuram Sonu Samgiskar	XXXXXXXXXXXXXX2209	745900	10/10/2023	186.580	179.950
	Branch Name :KANDIV	ALI(W), MUMB/	AI [MH]		
Hansa Kekin Shah	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	773837	17/01/2024	225.000	203.000
Jignesh Mulji Chauhan	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	409597	9/11/2023	117.820	109.180
	Branch Name : MANP	ADA, MUMBAI	[MH]		

	700000000000000000000000000000000000000		OUT THE DEC	00.110	10.010		вгаг
Sameera Mohammed Dastagir	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	520153	09/11/2023	147.670	144.570	Subramanian lyer	XXX
Shabana Ilyas Ahmad Pathan	XXXXXXXXXXXX4748	111784	28/12/2023	30.920	30.420		,
	Branch Name : BHAYANI	DER(W), MUMI	BAI [MH]				Bran
Chetan Chandrkant Sugdare	XXXXXXXXXXXXX5897	117405	09/11/2023	45.600	31.200	Amitkumar Rameshchandra	XXXX
Kushal Bhimrao Kadganje	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	225522	17/11/2024	59.500	55.600	Parekh	
	Branch Name : B	HIWANDI [MH]				Sherin Satyadas Nadar	XXX
Abdul Saeed Abdul Hameed	XXXXXXXXXXXX1686	81170	20/09/2023	24.070	23.270	B	ranch
Farooqui						Manali Milind Salvi	XXX
Khaleel Tajammul Khan	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	256795	25/08/2023	77.130	74.160		Brand
Mustaque Shoyab Shaikh	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	117771	28/12/2023	31.860	31.110		
Nikhil Subhash Agarwal	XXXXXXXXXXXXXX4316	304518	09/11/2023	86.030	80.030	Mohd Arif	XXX
Pushpalatha Gopal Wade	XXXXXXXXXXXXX5987	629013	17/01/2024	197.630	186.860	Br	anch N
Wali Mohd Hussain Solanki	XXXXXXXXXXXXXX7111	519843	09/11/2023	144.110	129.240	Adnan Qamar Hussain Shaikh	XXXX
	Branch Name : BORIVA	LI(W), MUMBA	N [MH]			Kalpana Sunil Naik	XXX
Ashokkumar Dhirendraprasad	XXXXXXXXXXX0370	244697	09/11/2023	66.590	61.050	Uttan Sitaram Jadhav	XXX
Rajbhar							Branc
Ashokkumar Dhirendraprasad	XXXXXXXXXXX8584	127064	09/11/2023	36.310	33.350	Manish Ishwar Sharma	XXX
Rajbhar						Sashikumar Subramaniyan Pilli	XXX
Faiyazuddin Kamruddin Ansari	XXXXXXXXXXXX8567	45791	10/10/2023	16.010	13.470	-	Branc
Ragnesh Bharatkumar Gandhi	XXXXXXXXXXX5385	550341	25/10/2023	163.340	148.820	Manikandan Lakshmanan	XXX
Ragnesh Bharatkumar Gandhi	XXXXXXXXXXXXXX4971	393598	10/10/2023	116.940	105.770	Nafis Sabbir Khan	XXX
Sheela Subhash Dutt	XXXXXXXXXXXXX7714	107254	5/09/2023	35.660	34.360	Nalis Sabbir Kilali	
Vivek V Tarapara	XXXXXXXXXXXXX6245	139066	25/10/2023	36.420	34.970		Bran
	Branch Name : CHEM	BUR, MUMBAI	[MH]			Rajendra Hiru Jadhav	XXX
Vipin Kumar Jitendra Kumar	XXXXXXXXXXXX0414	261878	10/10/2023	72.490	70.590		Branch
Upadhvav						Manthan Jaswant Desai	XXX
Vipin Kumar Jitendra Kumar	XXXXXXXXXX9062	248611	09/11/2023	61.700	61.400		В
Upadhyay							
Vipin Kumar Jitendra Kumar	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	144351	09/11/2023	36.680	36.280	Pradipkumar J Patwa	XXX
Upadhyay						Srikanth Daspelli	XXX
	Branch Name : DAD		I I I I I I I I I I I I I I I I I I I			Suraj Lalji Gupta	XXX
Abdul Wahid Khurshid Ahmad	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	40225	09/11/2023	11.480	11.370	Zakaullah Khan	XXX
Khan		40225	08/11/2023	11.400	11.570		
Prajakta Mithun Vinherkar	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	239749	28/08/2023	82.900	79.200	Sachin Madhav Suryawanshi	XXX
	Branch Name : DAHISA			02.000	10.200		В
Dialt Currach Shah		• •		400.400	400.400	Gul Kumarlal Ishwani	XXX
Binit Suresh Shah	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	1666070	10/10/2023	433.480	420.480	Manjitsingh Jairamsingh Rohra	XXX
Gaurav Tripathi	XXXXXXXXXXX9842	48690	09/11/2023	15.750	14.850	Neelam Parshotamlal Gangwani	XXX
Nida Anas Shaikh	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	601912	10/10/2023	150.400	148.800	Poornima Ajay Tammannavar	XXX
Rajasekar Sivaperumal	XXXXXXXXX6910	150328	09/11/2023	36.790	36.690	Sesadeba Patro	XXX
Rajasekar Sivaperumal	XXXXXXXXXXXXXXX9414	127213	09/11/2023	32.100	31.700		Br
	Branch Name : DINDO	ISHI, MUMBAI	[MH]	<u> </u>		Mohammad Ansaf Farooqui	XXX
							XXX
Anilkumar Murarilal Jangid	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	161701	28/12/2023	42.690	40.910	i Samaya Sunny Shamha	
Anilkumar Murarilal Jangid	XXXXXXXXXXXXXX6680 XXXXXXXXXXXXXXXXXXXXX	111000	28/12/2023	29.980	28.990	Samaya Sunny Sharma Yashmin Aslam Shaikh	XXXX
	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX			29.980		Yashmin Aslam Shaikh	XXXX
Anilkumar Murarilal Jangid	XXXXXXXXXXXXXX6680 XXXXXXXXXXXXXXXXXXXXX	111000 106433	28/12/2023 25/08/2023	29.980	28.990	Yashmin Aslam Shaikh	Br
Anilkumar Murarilal Jangid	XXXXXXXXXXXX6680 XXXXXXXXXXXXXX1003 XXXXXXXXXXXXX5604	111000 106433	28/12/2023 25/08/2023	29.980	28.990	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta	Br
Anilkumar Murarilal Jangid Soumya Chennappa Poojari	XXXXXXXXXXX6680 XXXXXXXXXX1003 XXXXXXXXXXX5604 Branch Name : DOMBIN	111000 106433 /LI(E), MUMBA	28/12/2023 25/08/2023 N [MH]	29.980 32.230	28.990 31.260	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta Rohit Sharad Jaiswal	Br XXXX XXXX
Anilkumar Murarilal Jangid Soumya Chennappa Poojari Ganesh Anant Bhagat Ganesh Anant Bhagat	XXXXXXXXXXX6680 XXXXXXXXXX1003 XXXXXXXXXX5604 Branch Name : DOMBIN XXXXXXXXXXXXXXX3686 XXXXXXXXXXXXXXXXXXX	111000 106433 /LI(E), MUMBA 377554 144046	28/12/2023 25/08/2023 (I[MH]) 20/09/2023 20/09/2023	29.980 32.230 133.050	28.990 31.260 120.750	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta	Br
Anilkumar Murarilal Jangid Soumya Chennappa Poojari Ganesh Anant Bhagat Ganesh Anant Bhagat	XXXXXXXXXXX6680 XXXXXXXXX1003 XXXXXXXXX5604 Branch Name : DOMBIN XXXXXXXXXXXXXX3686 XXXXXXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX	111000 106433 /LI(E), MUMBA 377554 144046 LI,NAVI MUME	28/12/2023 25/08/2023 M [MH] 20/09/2023 20/09/2023 BAI [MH]	29.980 32.230 133.050 94.700	28.990 31.260 120.750 90.300	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta Rohit Sharad Jaiswal	Br XXXX XXXX
Anilkumar Murarilal Jangid Soumya Chennappa Poojari Ganesh Anant Bhagat Ganesh Anant Bhagat Rohit Sharad Jaiswal	XXXXXXXXXXXX6680 XXXXXXXXXX1003 XXXXXXXXXX5604 Branch Name : DOMBIN XXXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX	111000 106433 <b>/LI(E), MUMB/</b> 377554 144046 <b>LI,NAVI MUME</b> 157492	28/12/2023 25/08/2023 N [MH] 20/09/2023 20/09/2023 SAI [MH] 20/11/2023	29.980 32.230 133.050	28.990 31.260 120.750	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta Rohit Sharad Jaiswal	Br XXXX XXXX XXXX
Anilkumar Murarilal Jangid Soumya Chennappa Poojari Ganesh Anant Bhagat Ganesh Anant Bhagat Rohit Sharad Jaiswal	XXXXXXXXXXX6680 XXXXXXXXX1003 XXXXXXXXX5604 Branch Name : DOMBIN XXXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX	111000 106433 /LI(E), MUMBA 377554 144046 LI,NAVI MUME 157492 PAR(E), MUME	28/12/2023 25/08/2023 V [MH] 20/09/2023 20/09/2023 SAI [MH] 20/11/2023 SAI [MH]	29.980 32.230 133.050 94.700 41.900	28.990 31.260 120.750 90.300 40.900	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta Rohit Sharad Jaiswal Sachin S Dhanawade	Br XXXX XXXX XXXX B
Anilkumar Murarilal Jangid Soumya Chennappa Poojari Ganesh Anant Bhagat Ganesh Anant Bhagat Rohit Sharad Jaiswal Leela Durgavathi Vempala	XXXXXXXXXXX6680 XXXXXXXXX604 Branch Name : DOMBIN XXXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX	111000 106433 /LI(E), MUMB/ 377554 144046 LI,NAVI MUME 157492 PAR(E), MUME 475076	28/12/2023 25/08/2023 1 [MH] 20/09/2023 3AI [MH] 20/11/2023 3AI [MH] 28/12/2023	29.980 32.230 133.050 94.700 41.900 135.350	28.990 31.260 120.750 90.300 40.900 125.250	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta Rohit Sharad Jaiswal Sachin S Dhanawade	Br XXXX XXXX XXXX B XXXX
Anilkumar Murarilal Jangid Soumya Chennappa Poojari Ganesh Anant Bhagat Ganesh Anant Bhagat Rohit Sharad Jaiswal	XXXXXXXXXXX6680 XXXXXXXXX1003 XXXXXXXXX5604 Branch Name : DOMBIN XXXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX3686 XXXXXXXXXX	111000 106433 /LI(E), MUMBA 377554 144046 LI,NAVI MUME 157492 PAR(E), MUME	28/12/2023 25/08/2023 V [MH] 20/09/2023 20/09/2023 SAI [MH] 20/11/2023 SAI [MH]	29.980 32.230 133.050 94.700 41.900	28.990 31.260 120.750 90.300 40.900	Yashmin Aslam Shaikh Mahesh Gupta Rohit Sharad Jaiswal Sachin S Dhanawade Navin Bhagvanji Mehta	Br XXXX XXXX Branct

	Diancii Name . MANE	ADA, MOMDAI	[wull		
imanian lyer	XXXXXXXXXX6003	905906	15/06/2023	265.300	252.900
	Branch Name : MIRA R	OAD, MUMBA	I [MH]		
umar Rameshchandra h	XXXXXXXXX4282	46402	28/12/2023	11.200	11.200
n Satyadas Nadar	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	139437	17/01/2024	47.500	46.000
B	ranch Name : NALASOP		BAI [MH]		
li Milind Salvi	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	165987	25/10/2023	61.200	49.700
	Branch Name : NERUL	EAST,MUMBA	J [MH]	<b>i</b>	
Arif	XXXXXXXXXXX4924	57937	10/10/2023	16.480	16.480
Br	anch Name : NEW MARIN	NE LINES, MUI	MBAI (MH)	<b>I</b>	
n Qamar Hussain Shaikh	XXXXXXXXXXXXX3287	336613	9/11/2023	106.300	90.000
na Sunil Naik	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	105432	25/08/2023	33.710	27.910
Sitaram Jadhav	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	23436	15/06/2023	20.970	20.670
	Branch Name : NEW PA	NVEL. MUMB/			
h Ishwar Sharma	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	134285	10/10/2023	34.170	34.170
kumar Subramaniyan Pilli	XXXXXXXXXXXXXXX8826	138998	09/11/2023	43.100	40.200
	Branch Name : RANADE				
andan Lakshmanan	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	141765	09/11/2023	35.800	35.300
Sabbir Khan	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	344765	28/12/2023	96.900	96.400
	Branch Name : ROHA			30.000	30.400
dao Linu Jodhou				26.960	26.200
dra Hiru Jadhav	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	102583	20/11/2023	26.860	26.300
	Branch Name : SANTACE				
an Jaswant Desai	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	751275	28/12/2023	197.110	189.860
	Branch Name : SIO	N, MUMBAI [M	H]		
okumar J Patwa	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	146675	05/09/2023	44.550	43.730
nth Daspelli	XXXXXXXXXXX5605	222943	25/08/2023	59.630	57.580
Lalji Gupta	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	159640	10/10/2023	38.380	37.980
illah Khan	XXXXXXXXXXXXX0562	65990	27/06/2023	15.050	15.000
	Branch Name :	THANE [MH]			
n Madhav Suryawanshi	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	135624	09/11/2023	38.980	38.100
	Branch Name : ULH	ASNAGAR [M	H]		
umarlal Ishwani	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	70707	10/10/2023	22.170	21.170
singh Jairamsingh Rohra	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	408155	28/08/2023	118.580	106.150
m Parshotamlal Gangwani	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	1021166	28/12/2023	281.790	268.410
ima Ajay Tammannavar	XXXXXXXXXXXXX7809	401461	28/12/2023	109.340	99.840
leba Patro	XXXXXXXXXXXXX5818	104422	28/12/2023	28.740	27.240
	Branch Name : VAS	AI, MUMBAI [N	IH]		
mmad Ansaf Farooqui	XXXXXXXXXXXXXX7687	132649	09/11/2023	42.370	38.070
ya Sunny Sharma	XXXXXXXXXXXXXX8808	127309	20/11/2023	38.500	35.790
nin Aslam Shaikh	XXXXXXXXXXXX4627	727723	25/10/2023	208.400	201.900
	Branch Name : VAS	HI, MUMBAI [N	IH]		
sh Gupta	XXXXXXXXXXX2832	115124	09/11/2023	30.700	30.700
Sharad Jaiswal	XXXXXXXXXXXXXXX7526	240013	20/11/2023	65.500	64.400
n S Dhanawade	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	121090	09/11/2023	39.500	32.500
	Branch Name : VIK	HROLI MUM N	IH		
Bhagvanji Mehta	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	155484	09/11/2023	47.760	46.660
<b>V</b> · <b>J</b>	Branch Name : VILE PAR				
uthu Veeramuthu	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	92932	09/11/2023	32.060	27.660
d Jagannath Gupta	XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX	857865	28/12/2023	234.630	226.900
·		L			
ce. Auction will be held on given website https://gold.		petween 12.3	Opm to 3.30pm. Authorized Si		s Bank LTD
menance unhar\\Anin	-genninilli			Surgers & Service	


If no claim or objection is received as mentioned hereinabove, BMC will complete the procedure of grant T.D.R. on its own merits without making any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and the same shall not be binding upon the BMC.

#### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO :

All that pieces or parcels of vacant land or grounds situate, lying and bearing C. S. No. 242(part) of Lower Parel Division in the Registration District and Sub-District of Mumbai City, admeasuring 2441.03 sq.mtrs. or thereabouts, affected by Setback of an Existing Road known as Senapati Bapat Marg in sanctioned Development Plan 2034 of 'G/South' Municipal Ward and bounded as follows:

Let's together and make	Mumbai Malaria free
PRO/2858/ADV/2023-24	Corporation
For E	Brihanmumbai Municipal
	(Shri Sunil Sonawane) Advocate & Law Officer
	Sd/-
Dated this 09th day of Febru	ary, 2024
	Parel Division
On or towards the North by	: C.S. No. 453 of Lower
On or towards the South by	Parel Division
On or towards the West by	: Senapati Bapat Marg : C.S. No. 243 of Lower
,	of Lower Parel Division
On or towards the East by	: C.S. Nos. 241 and 450

# 🗧 नव 🔊 शक्ति। मुंबई, रविवार, ११ फेब्रुवारी २०२४



सीआयएन: एल१८१०९एमएच१९८३पीएलसी०२९२२ नोंदणीकृत पत्ता: ३७, नॅशनल स्टोरेज बिल्डिंग, प्लॉट क्र. ४२४-बी, जॉन्सन अँड जॉन्सन बिल्डिंग जवळ, एस.बी.रोड, माहीम (प), मुंबई-४०००१६ दू: ९८६७६५८८४५; वेबसाईट : https://mslsecurities.com/ इंमेल आयडी :mslsecutities@yahoo.com विशेष सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-व्होटॉगची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, मधुसुदन सिक्युरिटीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा (''ईजीएम'') बुधवात, ६ मार्च, २०१४ रोजी स. ११.०० वा. व्हीडीओ कॉन्फ रस्तिंग/अदर ऑडिओ-हिल्युअल मीन्स मार्फत ईजीएमच्या सूचनेत वर्णन केलेल्या कामकाजासाठी

आणि खालील ठरावांकरिता कंपनीच्या भागधारकांची मंजुरी मिळवण्याकरिता होणार आहे

													(रु. लाखात)
			अलिप्त							एक	त्रित		
अ. क्रा.	तपशील	संपलेली तिमाही डिसेंबर, २०२३	संपलेली तिमाही सप्टेंबर, २०२३	संपलेली तिमाही डिसेंबर, २०२२	संपलेले नऊ महिने डिसेंबर, २०२३	संपलेले नऊ महिने डिसेंबर, २०२२	संपलेले वर्ष मार्च, २०२३	संपलेली तिमाही डिसेंबर, २०२३	संपलेली तिमाही सप्टेंबर, २०२३	संपलेली तिमाही डिसेंबर, २०२२	संपलेले नऊ महिने डिसेंबर, २०२३	संपलेले नऊ महिने डिसेंबर, २०२२	संपलेले वर्ष मार्च, २०२३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित		अलेखापरीक्षित		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून महसुल	२१,०३१.८३	२२,५७२.६८	२०,६४१.१४	६७,८४०.५२	६८,७७६.१२	९२,२०६.१८	१९,३८५.३९	२५,२९३.३७	२१,११२.५०	६९,०४०.४५	७१,०४३.६३	९४,५००.७५
२	इतर उत्पन्न	२१०.४४	५३५.२०	६२.१०	१,०८४.७७	१८६.१४	६३.९३६	२००.५	५४०.९२	93.00	१,१५९.९१	२२७.०४	४२३.३२
ş	एकूण उत्पन्न	२१,२४२.२७	२३,१०७.८८	२०,७०३.२४	६८,९२५.२९	६८,९६२.२६	९२,५६८.८०	१९,५८५.८९	२५,८३४.२९	२१,१८३.१९	७०,२००.३६	७१,२७०.६७	९४,९२४.०७
8	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	१,१३४.८३	१,७४१.८३	६०५.९८	४,६०९.६२	२,९२२.६८	५,२६१.१३	१,२४६.९१	१,६४८.९७	१,२३०.०७	४,५५३.३२	३,३४७.७६	५,६७८.९८
પ્	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,१३४.८३	१,७४१.८३	६०५.९८	४,६०९.६२	२,९२२.६८	५,२६१.१३	१,२४६.९१	१,६४८.९७	१,२३०.०७	४,५५३.३२	३,३४७.७६	५,६७८.९८
Ę	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	८५१.९२	१,२९१.१४	४३१.१२	३,४४२.०३	२,०८८.९८	३,७९९.१२	९६१.७७	१,१९२.८४	१,०४०.५१	३,३६९.६०	२,३७४.७२	४,०८७.५६
	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	८०९.०८	१,३३४.०२	રૂઙ્ૡ.૬૭	३,४०२.०३	ર,૦૭૬.५३	३,७९९.६४	९१८.९३	१,२३५.७२	१,००५.३७	३,३२९.६०	२,३६५.२८	४,०८८.७२
	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी)	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८	३,५३४.८८
9	प्रति भाग प्राप्ती (ईपीएस) (प्रत्येकी रु. ५/– प्रती समभाग) प्रतिभाग प्राप्ती अवार्षिक आहे												
	i) मूलभूत आणि सौम्विकृत ईपीएस अनन्यसाधारण बाबींपूर्वी रुपयात	१.१४	१.८९	०.५६	8.63	२.९४	५.३७	१,३०	૧.૭५	१.४२	४.७१	રૂ.રૂપ્	५.७८
	ii) सौम्यिकृत आणि सौम्यिकृत ईपीएस अनन्यसाधारण बार्बीनंतर रुपयात	१.१४	१.८९	०.५६	8.63	२.९४	ધ,રૂહ	१,३०	૧.૭૫	१.४२	४.७१	રૂ.રૂપ્	ધ.७૮

टीपा :

?. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजी पुनर्विलोकित केले आणि ०९ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखत केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील अलिप्त वित्तीय निष्कर्षांच मर्यादित पुनर्विलोकन केले मर्यादित आणि पुनर्विलोकित अहवालात त्यावर सुधारणा न सुचविणारे मत नोंदवले आहे.

२. वरील वित्तीय विवरण हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ (इंड-एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ च्या रुल ३ व त्यानंतर सुधारित संबंधित सुधारित नियमानुसार बनवले आहे.

३. वर्षामध्ये १३ सप्टेंबर, २०२३ पासून कंपनीने अशोक सरफॅक्टंटस प्रायव्हेट लिमिटेड चे नाव इंडो स्पेशॉलिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड असे बदलले.

8. वर्षामध्ये कंपनीने इंड एएस ८ला अनुसरून, तयार माल आणि प्रगतशील कामाची वस्तुसूची यांचे मूल्यांकन करण्याची लेखा धोरणे फीफो पद्धत पासून भारीत सरासरी पद्धत अशी बदलली. ३१ डिसेंबर, २०२३ रोजीसची वस्तूसूची भारीत सरासरी पद्धती प्रमाणे मूल्यांकीत केली. मागील वर्षांचे पूर्वलक्षी मुल्यांकनाचे गणन प्रत्यक्षांत होऊ शकत नाही आणि ह्यानुसार मागील अहवाल कालावधीसाठीची वस्तूसूची हिशोबांच्या फिफो पद्धतीनुसार मूल्यांकीत केली आहे.

4. संचालक मंडळाने ३ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत कंपनीशी पायस इंजिनियरींग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील एकत्रिकरण योजनेच्या मसुद्यास मंजुरी दिली. ज्यासाठी १ जानेवारी, २०२३ ही एकत्रिकरणाची निर्धारित तारीख होती. योजनेला बीएसई व एनईएस कडून १९ जुलै, २०२३ रोजी चे विना-निरीक्षण पत्र मिळाले. योजना त्यांचे मंजुरीसाठी सन्मा. एनसीएलटी कडे सादर करण्यात आले.

६. भारतीय संसदेने कोड ऑन सोशल सिक्युरिटी, २०२० ('कोड') ला मंजुरी दिली, ज्याने अन्य बार्बींसह कामावर असताना आणि त्यानंतरच्या कर्मचारी लाभांबाबत पाहिले जाते. भारताच्या राजपत्रात कोड प्रकाशित झाले आहे. कोड आणि त्या अंतर्गतचे नियम यांची निर्धारित तारीख अजून अधिसूचित व्हायची आहे. हे पाहता बदलाचा कोणताही परिणाम झाला तर त्याबाबत संबंधित तरतुर्दीच्या अधिसूचनेनंतरच आढावा घेऊन गणन केले जाईल.

७. कंपनी प्रामुख्याने एकमेव व्यवसाय विभागात काम करते म्हणजेच, रसायनांचे उत्पादन, जो भौगोलिक दृष्ट्या आमचा व्यवसाय कळवतो म्हणजे भारत, युएसए, युरोप, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपान आहेत. म्हणून विभागावर अहवाल केलेले नाहीत.

८. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ५२(४) नुसार अतिरिक्त माहितीः

तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	नऊ महिने	नऊ महिने	वर्ष
	डिसेंबर, २०२३	सप्टेंबर, २०२३	डिसेंबर, २०२२	डिसेंबर, २०२३	डिसेंबर, २०२२	मार्च, २०२३
डेब्ट इक्वीटी रेशो	०.९१	१.०५	१.१८	०.९१	१.१८	१.०६
डब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (डीएससीआर)	१.६९	2.89	શ.૪५	१.६९	શ.૪५	४.७२
इन्टरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो (आयएससीआर)	३.९८	४.३९	३.८३	३.९८	٦.८३	૪.५५
करंट रेशो	१.२७	१.२४	१.१४	१.२७	१.१४	१.२०
लॉन्ग टर्म डेब्ट टू वर्किंग कॅपिटल रेशो	०,९०	१.३४	१.२८	०.९०	१.२८	०.९८
बॅड डेब्ट टू अकाऊंट रिसिवबल रेशो	-	-	-	-	-	-
करंट लायबिलिटी रेशो	٥.८३	٥.८३	٥.८३	٥.८३	٤٥.٥	૦.૪५
टोटल डेब्ट टू टोटल असेट रेशो	٥.३८	0,80	०.४३	٥.३८	6.83	०.३९
डेब्टर्स टर्नऑव्हर रेशो	३.३४	२.२१	3.66	3.38	३.७८	४.७६
ऑपरेटिंग मार्जिन (%)	०.११	०.१२	0.09	०.११	90.0	०.०९
नेट प्रॉफिट मार्जिन (%)	०.०५	०,०६	6.03	૦.૦५	\$0.0	0.08
इन्व्हेन्टरी टर्नऑव्हर रेशो	१८.५४	१४.२७	६.५२	१८.५४	<i>६.५२</i>	८.६६
नेट वर्थ (रु. लाखात)	२४,६०२.५०	२३,८३३.३८	१९,८९१.४७	२४,६०२.५०	१९,८९१.४७	२१,५९४.४९

८. एकत्रिकरणासाठी कंपनीने खालील उपकंपन्यांचे वित्तीय निष्कर्ष विचारांत घेतले आहेत :--

१. अशोक सरफॅक्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड (५२.२८% होल्डींग)

२. इंडो अमाईन्स अमेरिकाज एलएलसी

३. इंडो अमाईन्स (युरोप) लि.

ठिकाण : डोंबिवली, ठाणे

दिनांक : ०९ फेब्रुवारी, २०२४

४. इंडो अमाईन्स (चॅगझोऊ) कं. लि.

५. इंडो अमाईन्स (मलेशिया) एसडीएन बीएचडी

9. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि कंपनीची वेबसाईट <u>www.indoaminesltd.com</u> वर उपलब्ध आहे.

१०. प्रति समभाग प्राप्ती सोडल्यास सर्व आकडेवारी लाखांत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावरून इंडो अमाईन्स लिमिटेडसाठी सही/ – विजय पालकर मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ डीआयएन क्र. ००१३६०२७

अनु.क.  ईंगीएममध्ये मागआरकांची मंजुरी हवी असलेने उरव    १.  कंपनीच्या संस्थानन समत्वेखाच्या मुख्य उदिष्ट खंडामध्ये फेरफा    २.  आर्टीकल्स ऑफ असोंसिएनतव्या नव्या संयाचा स्वीकात    ३.  कंपनीच्या संस्थानन समततेखाज्या मुख्य उदिष्ट खंडामध्ये फेरफा    २.  आर्टीकल्स ऑफ असोंसिएनतव्या नव्या संयाचा स्वीकात    ३.  कंपनीच्या संस्थलन समयतेखाच्या भंडवल खंडात फेरफा    २.  औरतेजीअल केसियदर १९,००,००० सममाग आणि २,४४,००,००० कन्व्यटीबल व्हॉटस मारासीण उपटुव पाहता जाणि निमम व्यवहार मंडालयाचे (ससीप) जारी केलेवा ८ एप्रिल, २०२० दिर्वाकित सम्युल क. १०/२०२०, ९२ १ प्रिल स्वर रिवाकित सम्युल क. ७/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिर्वाकित सम्युल क. १०/२०२०, ९२ १ टिर्बेसल, २०२२ दिर्वाकित सम्युल क. १९/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिर्वाकित सम्युल क. १०/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिर्वाकित सम्युल क. १९/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिर्वाकित सम्युल क. १०/२०२२, २८ टिर्बेसिंक, सम्युल इ. १७/२०, २२ डिपिनिया, २०३२ दिर्वाकिय, २९२६ डिमिक, संदेवर के प्रतिकित सम्युल क. १९/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिर्वाकित सम्युल क. १०/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिर्वाकित सम्युल इ. १९/२०२, २४ डिमिकर') (स्वय) प्रतिक प्रतिकेत मंग्रीक कंप्रते कंपायाण साम मुख्यता प्रजीपित मिलिसिले हिता आ्या प्रतिकित मंग्रेकर प्रतुकर, २२६ डिमिक, १९८२, २२४ दिर्वे किया स्वर्डाकर, १२२२ डी देने स. १२२०० वा करीस/ओपखेएप्रिय मर्परेव कोईल ज्यासाठी एका समाईक डिप्वाकिटये परिकर के डिपिन्य, अंड ते रे रुवुल सं मगणे ज्यां ई-स्तेल डेसे डिपाकिटटीज/डिपि यादिसंट्य/कंगनीचे दीमद्य, अंड ते रे रे राक्र वा प्रतिके के के वहेता वे स्वर स्वाक्य स्वाक्र सार्य वात्र सार्य स्वाक्र दे स्वात्र दे स्वात्य प्रयत्त स्वात्र तिक के सकताता के वीं सार स्वात्र सार स्वात्र सार सार सार्य सेत्र स्वाक्र सार वा व्यवहा संयाण स्वाक्र सार स्वात्र सार सार्य स्वात्र स्वात्र संव के दे स्वात्य स्वाक्र सार सार सार सार्य स्वात्र सार संवत्य सार स्		। (1) (1) (1) (1) (1) (1) (1) (1) (1) (1)
२.  आर्टीकल्स ऑफ असोसिएजाव्या क्या संयापा स्वीकार    ३.  कॅपनीच्या अधिकृत भाग भांडवतातील वाड आणि त्या परिणामी कंपनीच्या संस्यामय समयतीचाच्या भांडवत चंडात रुफफा    २.  प्रेर-विवालन विसास १९,००,००० समभाग आणि २,४४,००,००० कन्व्रटीबल व्हर्तटाय निर्मायित करणे.    सभेच ठिकाण कंपनीचे नीटणीकत कार्वालय अलयाये गृतीत परले जाईन. सततच्या कोव्हीड-१९ रितांकित सर्बुतर क. १०,१०२९, २२ (टेबिस २०२९ दिनांकित सर्बुतर क. १२/२०२२, ४२ (टेबिस, २०२० दितांकित सर्बुतर क. १०,१०२९, २२ (टेबिस २०२९ दिनांकित सर्बुतर क. १२/२०२२, ४२ (टेबिस, २०२० दितांकित सर्बुतर क. १०,१०२९, २२ (टेबिस २०२९ दिनांकित सर्बुतर क. १२/२०२२, ४२ (टेबिस, २०२२ दितांकित सर्बुतर क. १०,१०२९, २२ (टेबिस २०२९ दिनांकित सर्बुतर क. १२/२०२२, ४२ (टेबिस, २०२२ दितांकित सर्बुतर क. १०,१०२९, २२ (टेबिस २०२२) दिनारित मर्बुतर क. १२/२०२२, ४२ (जेविस) (सध्या प्रवतित असर्वुतर क. १२/२०२२, २२ (टेबिस) आणि कंपन अधित्रिय, २०२३ (जेविस)) (सध्या वर्वातत पर्वाण कार्यात वेष्यांस वर्यात वर्यांक कर १९/२०२२ (जेविस)) (सध्या वर्यातित असर्वुतर व्यापात) प्रवस सर्बुतरच्या अनुपालनांत आणि मेवी (तिस्टीन अणि क्या) व्यावयक्ता नारी.    व्यावत पर्वाण के वर्ड वेड्वार्या (प्रवा प्रवत कार्या) के प्रवित क्य) अत्यरकन कंपनीची विशेष सर्वा वर्याया प्रवा प्रवत आण्डिया पर्वासिरंट्य /कंपनीचे तिरुदा प्रवत्य अप तुपरूक कर कार्वतात इंचीएम विद्वा सुद्वार्या /डमासिटी पर्टासिरंटय /कंपनीव रेजिहा वेडेवार्ट वेड्वा मित्र वेद्य के वेडेव दिपाडित आर्ड ते व्यापा प्रव क्या सर्वा वर्याया व्याव देवेला प्रवत्त अप तुपरूक कर कार्वतात. ईंचीएमवी युचना सुक्रवा, ९ फेब्रदी, पीसिर्य क्या क्या प्रवत्त के विद्य कुंचिया कर्व वेडीक मर्बुवर वेड कर कर वेड कर वेडी सराव ता प्रव कार्या कर वार्या परिव किं वेडेवर मर्वव्या के ते व्याया देवा पा वा वरत्याच्या क्रावते ता प्रवत के वेडी मर्बुवर करा करते.    व्याव देर्वा वेडिंव के सरतां वेड्वा कर वा व्याव केरा व्याव कर्वांत करांक करत.  व्याव के के केडता के कर करते त व्याप	अनु.क्र.	ईजीएममध्ये भागधारकांची मंजुरी हवी असलेले ठरव
शे  कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलातील वाह आणि त्या परिणामी कंपनीच्या संस्थापक ममयलेडाच्या मंडवल खंडात रुरुफत    शे  ग्रेफरेवीअल बेसियवर ११,००,००० सममाग आणि २,४४,००,००० कन्छटीबल बहेंटेय मिर्गमिक करणे.    सभेवे ठिकण कंपनीचे नोंटणीकृत कार्यालय असत्याचे गृशीव घरते जाईल. सततच्या कोल्हीड-१९ महामारीया उपद्रव पारता आणि निमा व्यवहार मंतालयने (एसपी) जारी केलेडा ८ (ग्रिल, २०२० टिनीकि सर्बर्युल क्र. १८/२०२०, ०५ भे, २०२२ दिनीकित सर्बुल क्र. ०३/२०२२, २८ डिसेंस, २०२१ दिनीकित सर्बुल क्र. १८/२०२०, ०५ भे, २०२२ दिनीकित सर्बुल क्र. ०३/२०२२, २८ डिसेंस, २०२१ दिनीकित सर्बुल क्र. १८/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिनीकित सर्बुल क्र. ०३/२०२२, २८ डिसेंस, २०२१ दिनीकित सर्बुल क्र. १८/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिनीकित सर्बुल क्र. १८/२०२२ व्याविय म२ २० सहवान्वता एमसीए आणि सेती सर्बुलल्या अप्रणालनांक आणि मेत्रा, निरदरी अधिविय, २०२३ ('अधिविय') ज्या दिवय २० सहवान्वता एमसीए आणि सेती सर्बुलल्या अप्रणालनांक आणि मेत्रा, निरदरी 'अधिविया') प्रायतिक पर २० सहवान्वता एमसीए आणि सेती सर्बुलल्या अप्रणालनांक आणि मेत्रा (तिदरीग अण्डिलेग) ज्यास्यक वंगनी वियेष सर्वातायाण्य साध्यात्रा, ६ मार्च, २२२२ रोजी स. १९८०० वा करीस/अग्रेप्लीएम मार्फ व होईल ज्यासाठी एका सामईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यत्र अस्थितीयी आवायस्यका नाली.    उपसरक वंगती वियेष सर्वायाण्य साध्य प्रदात्र प्रितिपरिक्र अधिमयां प्रावत्र प्रावत्र अधिमयां स्वत्यत्र स्वर्ग विद्येष संवीयां साध्यता मिर्फरक, स्वायतां प्रातं स्वर्ग वंगनीची वेसदार प्रजन्द वेश्वर दिनला क्रात्यत्र सेत्र बियाविय से सरद स्वर्ग वंगनीची वेससारं प्रत्यत्र अधि अध्य दाल्य रुप्त प्रेत केडे के सि व्राविय से सांग स्वरंसा प्रावत्त कि स्वर्यतां स्वर्य स्वर्ग स्वर्वते मि सर्वरीय्स सार्यत ईर्य विध्राय स्वर्य के स्वर्गची वेससारं क्र. द्वर दिव्य सित्र व्वती से स्वर्य स्वर्य सार्यता रेखित संवर्य स्वर्य स्वर्य स्वर्य स्वर्य स्वर्य स्वर्य स्वर्य स्वर्य संवर्य स्वर्य सार्य को सार्य वेय स्वर्य स्		कंपनीच्या संस्थापन समयलेखाच्या मुख्य उद्दिष्ट खंडामध्ये फेरफार
समयतेचाच्या भाँडवल खंडात फेफफा    २.  प्रेफरेन्तीअल वेसिवट १९,००,००० सममाग आणि २,४४,००,००० कन्व्वटीबल व्हॉटंस मिंगित करणे.    सभें किकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्डालय असल्याचे गृहीत पत्ले जाईल. सततच्या कोव्हीड-१९ महामारीचा अदूव पाहता आणि निमम व्यवहार मंत्रालयांने (पासीप) जारी केलेव्या ८ (प्रेल, २०२७ दिर्ताकित सम्बुंतर क्र. १०/२०२०, ९२ (प्रेल, २०२०) दिर्ताकित सम्बुंतर क्र. १७/२०२०, ०५ मे, २०२० दिर्ताकित सम्बुंतर क्र. १०/२०२०, ९२ (प्रेलित सम्बुंतर क्र. ०३/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिर्ताकित सम्बुंतर क्र. १०/२०२०, ९२ (र्टार्डित सम्बुंतर क्र. ०३/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिर्ताकित सम्बुंतर क्र. १०/२०२२, २१ दिर्सेक, २०२२ दिर्ताकित सम्बुंतर क्र. १२/२०२२ आणि १५ स्वर्टंत, २०२१ दिर्ताकित सम्बुंतर क. १०/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिर्ताकेत सम्बेतर क्ष. १०/२०२२, २१ दिर्सेक स्वर्ड्या फिवा पुर्ट्यायिया, २०३१ ('प्रितिया') (सच्या प्रवर्तिक सम्बेतर ००, ९१/२२२, इसार आणि कंप अपरिवराय, १०२४ रोजी स्व. १८२०० वा व्यवि/ओख्डीएम मार्फ त हॉडेव व्यातार्य एक मार्फ उपुरालानां अणि मंसे (तिराद्या अप्रितिया) अद्वरिकन कंपनीची विशेष मर्तसंतायारण सभा चुपवार, १ मार्च, २०२४ रोजी स. १९४० रोजी आवरवकता नाही. आवरवत्रात्र सार्वा वर्ड वित्रायात्र एक माराक ईवाडिटरीव/डिपीछरीय पार्टीसिप्रंटव/कंपनीव रिकटरा, अंड श्रेरर ट्रान्स्मर एवंट/कंपनी कडे नींदवले असतील त्या पत्र सामाइंता सम्वरंग प्रचर्व अप्रिती आवरवकता नाही. आवरवता ताही. आवरवता ताही. आवरवत्र राहेस्ड इसिंग विरदेग स मार्क ईवाएमट्या सुकत स्वायतांती संच स्पार्ट्या केल्वे श्रेर ट्रान्य सार्या व्रे इस्ट ड्रिपेमची स्वारा प्रात्त सामद्रांता हे-मेलेने ईवीएमच्या ब्रत्वे श्रेयर ट्रान्य देखंडी मा राठवरचा याहेत. स्वाय सार्या व्रे इस्ट ड्रिपेमची स्वाया स्वे सामाद्रांता प्रारं द्र याहेत्या श्रतेह्यानिक सार्ड्रात व्याति तेहीत वी स्वर स्वाया इंग्रां स्वे प्रयत्त देखा स्वे श्रतेहा कारेत. इतेन्द्रानिक प्रद्राने मत देख्या कोतीत वे सर स्वचन कंपनीची वेबसार्ट प्रात्त स्वार्य संत्रां स्वर्ता स्वर्त स्वार्य सार्या द्र व्रे सार्य संत्रा स्वर्ता से देखंडिय कार्य संत्र स्वर्य संव्या स्वे द्र व्याय स्वर्य संत्या स्वर्ता स्वरं स्वर्य संत्रयात	२.	आर्टीकल्स ऑफ असोसिएशनच्या नव्या संचाचा स्वीकार
मिर्गियत करणे. सभे दिकाण कंपनी ने गौरणीकृत कार्यालय असरयाये गृहीत घरले जाईल. सततच्या कोरुहीड-१९ मुझापरीज उपद्रव परासत आणि निमान व्यवहार मंद्रवायये (प्रसीप) जारी केलेड्य ८ एप्रेस, २०२० दिरांकित सर्ब्युतर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिरांकित सर्ब्युतर क्र. १७/२०, ०५ मे, २०२० दिरांकित सर्ब्युतर क्र. १८/२०२, २८ दिसंबर, २०२२ दिरांकित सर्ब्युतर क्र. १७/२०२२ आणि सं- स्यर्टेवर, २०२३ दिरांकित सर्ब्युलर क्र. ०९/२०२३, न्द्रार आणि कंपन अधितयम, २०३३ ('अधिनियम') (सध्य प्रवर्षत कर जात केळेव्ये युधारीत कंप्रयां थे व्यव्यायाभ्य आणि प्राथास) नियम, २०२१ ('नियम') व्या नियम २० सहवाचता (प्रसीप आणि केवी सर्ब्युतरव्या क्या पुजर्भासान) नियम, २०२१ ('नियम') ज्या नियम २० सहवाचता (प्रसीप आणि केवी सर्ब्युतरव्या क्या प्रायास) नियम, २०११ ('नियम') ज्या नियम २० सहवाचता (प्रसीप आणि केवी सर्ब्युतरव्या क्या प्रायास) नियम, २०११ ('नियम') ज्या नियम २० सहवाचता (प्रसीप आणि केवी सर्ब्युतरव्या क्या प्रायासान) नियम, २०११ ('नियम') ज्या नियम २० सहवाचता (प्रसीप आणि केवी सर्ब्युतरव्या क्या प्रायासान) नियम, २०११ ('नियम') ज्या स्यम २० सहवाचता (प्रसीप आणि केवी सर्ब्युतराध्याप्त ६ मार्च, २०२१ रांची त. १९.०० वा कार्या अप्रायदार्थ प्रायंत्र के होईल ज्यासाठी एका सामाईक ठिकाणी सपाददांच्या प्रत्थक उर्थिकवीची आवरयकता नही. उपरेतन सर्न्युतर्भ प्रायंत्र के होदरले आसतील त्या पात्र समसदांचा ई-मेनने ईजीएमच्या स्वर्वन्या इतेवट्रतिक कोटीन सिटटीस भार्फ इंजीएमच्या सुचनेत गाइवतेल्या कामकाजावर दरस्वणो किंग इंजीद्रांतिक कहोटीन सिटटीस मार्फ ईजीएमच्या सुचना श्रेव्रतया कामकाजावर दरस्वणों किंग इंजीदातिक कहोटीन सिटटीस पार्फ ईजीएमच्या इंजीएम मध्ये इत्येती/जोपल्हीएम मार्फु हुद्र सुचनेत दिके आहेत. इतेवटीक कहोटी सिटटीस सार्फ ईजीएमच्या इंजीएम मध्ये इंजीत/ओएल्डएम मार्फु हुद्र सुचनेत दिके आहेत. इतेवटीनिक कोटीन सिटटीस सार्फ ईजीएमच्या इंजीएम मध्ये इंगी/ओएल्डिएम मार्फु हुद्र सुचनेत त्रिवे अगहेत. इतेवटीन कारोत. इतेवटीन सार्व वात्र ते कहा कर्जता आणि कंपनिच्या इंजीरिक प्रायक्य सर्क्यार सुचनेत त्र तिकेत. इतेवटीन स्वरांची नात्रता टतयभाताठ आणि कंपनिया इंजीरिक प्राय्ड कर्डिल आणि म्रायं ईन कोती, त्यांत, २०२२ स्वरं केत्र तिकात. इतेवदी स्वरायक करते वार्ड कार्या सारा स्वराद	<b>३</b> .	
समेरे ठिकाण कंपनीचे नॉटणीकृत कार्यालय असल्याचे गृहीत घरले जाईल. सततच्या कोल्हीड-१९ महामारीया उपट्रव पहता आणि मिम व्यवसार मंत्रालयाने (एमसीए) जारी केल्लेस्य ८ एप्रिस, २०२० दिनोकित सर्म्युलर ऊ. १४/२०२०, २४ ग्रे एप्रिल, २००० दिनांकित सर्म्युलर ऊ. १४/२०२०, ०५ मे, २०२० दिनोकित सर्म्युलर ऊ. १४/२०२०, २४ ग्रे रुए रुए २०० दिनांकित सर्म्युलर ऊ. १४/२०२२ ८८ डिसेंस, २०२२ दिनोकित सर्म्युलर ऊ. १८/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिनांकित सर्म्युलर ऊ. १४/२०२२ ८८ डिसेंस, २०२२ दिनोकित सर्म्युलर ऊ. १८/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिनांकित सर्म्युलर ऊ. १४/२०२२ ४८ डिसेंस, २०२२ दिनोकित सर्म्युलर ऊ. १८/२०२२, २८ डिसेंस, २०२२ दिनांकित सर्म्युलर ऊ. १८/२०२२ आणि १९ सर्प्टवर, २०२१ दिनाठित सर्म्युलर ऊ. १८/२०२२ सार्था जिंवा प्रतिश्वरिया प्रतिश्वरिय (*अविविय)) (सध्या प्रवलित असलेल्या लाय्या ग्राणे केंपरांचे (व्यवस्थापन आणि मंस) मर्दर्पि (*अविया)) (सध्या प्रवलित प्रतिश्वर प्रवेश ग्रे ग्रे ग्रे ग्रे ग्रे ग्रे ग्रे ग्रे	۷.	
पाठवली आहे. इलेक्ट्रीनिक व्होटींग सिस्टीम्स मार्फत ईंगीएमच्या सूचनेत मांडवलेल्या कामकाजावर दरस्थपणे किंवा ईंगीएममप्थे त्यांची मते देण्याची संघी सभासदांना मिळेल. समासदांसाठी रिपोट ई-व्होटींग ची पद्धत ईंगीएम निमंत्रणाच्या सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईंगीएम नध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फुत इंगिए दिसं आहेत. इलेक्ट्रोनिक पद्धतीने मत देण्यासाठी आणि कंपनीच्या ईंगीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फुत इजर राहण्यासाठी सभासदांची पात्रता ठरवण्याच्या कारणास्तव कट-ऑफ डेट/रेकॉर्ड डेट आहे बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४. रिपोट ई-व्होटींगचा कालावधी रविवार, ३ मार्च, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि मंगळवार, ५ मार्च, २०२४ रोजी सं. ५.०० वा. संपेल. उपरोक्त तारीख आणि वेळे नंतर एनएसडीएल कडून रिपोट ई- व्होटींग मॉड्युल मतदानासाठी निश्चिय केले जाईल आणि सभासदाने एकदा का एखाद्या ठरवाबर मत दिले की, त्यांनतर सभासदाला त्यात बदल करू दिला जाणार नही. डा कालावधीत युधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ हो कट-ऑफ /रेकॉर्ड डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपांत किंवा डिमटेरिअलाईच्ड स्वरूपात शेल्वे दाला जाणार नही. डा कालावधीत युधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ हा कट-ऑफ /रेकॉर्ड डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपांत किंवा डिमटेरिअलाईच्ड स्वरूपात शेल्वे प्राण करणा केपनीचे भागायारक इलेव्ह्यॉनिक पद्धतीनी त्यांचे मत देऊ शकतील. ईंगीएम मध्ये ई-व्होटींग उपलब्ध करून दिले जाईल आणि ज्या सभासदांनी रिपोट ई- व्होटींगने त्यांची मते दिली असतील ते ईंगीएम मध्ये सहमागी होऊ शकतील परंतु ईंगीएमध्य मते देण्यास ते हक्वदार नत्यतील. कोणत्याही व्यवतीने, ईंजीएमची सूचना पाटवल्या नंतर कंपनीचे शेअर्स संपादन करून कंपनीची सभासद बनली व कट-ऑफ डेट रोजीस रोअर्म धारण करत असेल ती www.evoting.nsdl.com. येथे एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासबर्ड मिळवू शकते. १३ एप्रित, २०२० दिनॉकित निगम व्यवहार मंत्रालयाच्या जनरल सर्युलर क्र. १७/२००२ नुसार, ईंजीएम निमंत्रणची सूचना कंपनींची वेसाईट www.msleecurities.com. वर अपलोड केली आहे. सूचना स्टॉक एक्सचचे हल्होटीनि सिटीम रहन व्हेहीय संदर्म पुत्वम क्ला के बारर-४८ १७००० व वरसत्या असल्यास तुम्स इप्र्यात स्वर्यात्र हिंक श्रिप्रेस लिप्स्ट इत्यकता. तावः श्रेमती कर्ति कार्ड मार्म पत्य कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी पताः श्रे, नेहाराड्र, महत्य, इय्हा व्रिक, स्वरा, हेंह्र, म	महामारीच दिनांकित दिनांकित दिनांकित सप्टेंबर, २ (सध्या फ्र- तरतुदी सर ज्या तय्तुदी सर अनुसरून ज्होसी/अं आवश्यक अनुसरून श्रेक्त रूप्रोनि ज्या सभाह	वा उपद्रव पाहता आणि निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२० सर्क्युतर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनॉकित सर्क्युलर क्र. १७/२००, ०५ मे, २०२० सर्क्युलर क्र २०/२०२०, १५ , २०२२ दिनॉकित सर्क्युलर क्र. १३/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ सर्क्युलर क्र २०/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनॉकित सर्क्युलर क्र. ११/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ सर्क्युलर क्र २०/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनॉकित सर्क्युलर क्र. ११/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ ए०२३ दिनॉकित सर्क्युलर क्र. ०९/२०२३ नुसार आणि केपन अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') चलित असलेल्या त्याच्या कोणत्याही वैद्यानिक दुरूस्त्या किंवा पुनर्अधिनियमितींसह) च्या प्रयोज्य हवाचता वेठोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') म २० सहवाचता एमसीए आणि सेबी सर्क्युलच्या अनुपालनांत आणि सेबी (लिस्टींग ऑक्लिगेशन्स क्लोजर रिकवायरमेंटस) रेखुलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रखुलेशन्स') चे रेखुलेशन ४४ लर ा कंपनीची विशेष सर्वताधरण समा बुधवार, ६ मार्च, २०२४ रोजी स. १९.०० वा गोएव्हीएम मार्फ त होईल ज्यासाठी एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची ज्वा नाही. वर्क्या पणे ज्यांचे ई-मेल अँड्रेस डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टसिपंटस/कंपनीचे रजिस्ट्रार अँड लस्फर एजंट/कंपनी कडे नोंदवले असतील त्या पात्र सभासदांना ई-मेलने ईजीएमच्या सूचनेच्या क प्रती पाठवल्या आहेत. सदांचे ईमेल अँड्रेसे नोंदवलेले नाहीत ते सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.slsecurities.com.
भेबुवारी, २०२४. [फीट ई न्वहोटींमचा कालावधी रविवार, ३ मार्च, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि मंगळवार, ५ मार्च, २०२४ रोजी सं. ५.०० वा. संपेल. उपरोक्त तारीख आणि वेळे नंतर एनएसडीएल कडून रिमोट ई- न्वहोटींग मॉड्युल मतदानासाठी निश्चित्र केले जाईल आणि साभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यांतर सभायदाला त्यात बदल करू दिला जाणार नही. ह्या कालावधीत बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ ह्या कट-ऑफ /रेकॉर्ड डेट रोजीस एकतर प्रत्यश्न स्वरूपांत किंत डिमटेरिअलाईच्ड स्वरूपात रोअर्स धारण करणारे कंपनीचे भागधारक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ रावतील. ईजीएम मध्ये ई-व्होटेंग उपलब्ध करून दिले जाईल आणि ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटेंग ने त्यांची मते दिली नसतील ते ईजीएम मध्ये त्यांचे मताधिकार वापरू शकतील. ज्या सभासदांनी रिमोट ई- ब्होटेंगने त्यांची मते दिली असतील ते ईजीएम मध्ये त्यांचे मताधिकार वापरू शकतील. ज्या सभासदांनी रिमोट ई- ब्होटेंगने त्यांची मते दिली असतील ते ईजीएम मध्ये त्यांचे मताधिकार वापरू शकतील. ज्या सभासदांनी रिमोट ई- ब्होटेंगने त्यांची मते दिली असतील ते ईजीएम मध्ये सहमागी होऊ शकतील परंतु ईजीएमध्ये मते देश्यास ते हककदार नसतील. कोणल्याही व्यक्तीने, ईजीएमची सूचना पाठवल्या नंतर कंपनीचे शेर्अस संपादन करून कंपनीची सभासद बनली व कट-ऑफ डेट रोजीस रोअर्स धारण करत असेल ती www.evoting.nsdl.com. ये थे एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. १३ एप्रिल, २०२० दिर्नाकित निगम व्यवहार मंत्रालयाच्या जनरल सर्व्युलर क्र. १७/२०२० नुसार, ईजीएम निमंत्रणाची सूचना कंपनीची वेबसाईट www.mslsecurities.com. वर अपलोड केली आहे. सूचना स्टॉक एकसचेक म्हणजेच आफ.evoting.nsdl.com. वर देखील प्रसारी केचली आहे. एनएसडीएल ई -व्होटेंगि सिस्टीम वरून ई-व्होटेगि संदर्भात तुम्हाला काही रांका किंवा समस्या असल्यास तुम्ह evoting@nsdl.com वर एक ईमेल लिंहू शकतात किंवा २२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वेथे कराव्यात. सभासद इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधे संबंधातील कोणत्याही तक्रारीसाठी खालील ठिकाणी अनुपालन अधिकाऱ्याना सुद्धा लिंह्र एलॉटक्र. ४२४ -बी, जॉन्सन अंड जाडाव्य आये, पात-४०००१६. ई-मेल आयडी : mslsecurities@yahoo.com. दुष्धनी क्र: ९८६९६५८८४५ संचालक मंडळाच्या आयेरेगाराक्त माद्ये? – देकणण : मुंबई	वरून डाउ पाठवली ः इलेक्ट्रानिक ईजीएममध निमंत्रणाच्च सूचनेत दि इलेक्ट्रोनिक	ऊनलोड करू शंकतात. ईजीएमची सूचना शुक्रवार, ९ फेब्रुवारी, रोजी सर्व सभासदांना ई-मेल ने आहे. क व्होटींग सिस्टीम्स मार्भत ईजीएमच्या सूचनेत मांडवलेल्या कामकाजावर दरस्थपणे किंवा ध्ये त्यांची मते देण्याची संधी सभासदांना मिळेल. सभासदांसाठी रिमोट ई-व्होटींग ची पद्धत ईजीएम व्या सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएमला हजर राहण्यासाठीचे निर्देश सुद्धा सदर रुते आहेत. क पद्धतीने मत देण्यासाठी आणि कंपनीच्या ईजीएम मध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्भुत हजर
कोणत्याही व्यक्तीने, ईञीएमची सूचना पाठवल्या नंतर कंपनीचे शेअर्स संपादन करून कंपनीची सभासद बनली व कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती www.evoting.nscl.com. येथे एक विनंती पाठवून लॉगीन आचडी आणि पासवर्ड मिळवू शकते. १३ एप्रिल, २०२० दिनांकित निगम व्यवहार मंत्रालयाच्या जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० नुसार, ईजीएम निमंत्रणाची सूचना कंपनीची वेबसाईट www.nslsecurities.com. वर अपलोड केली आहे. सूचना स्टॉक एक्सचेज म्हणजेच बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com. वर अपलोड केली आहे. सूचना स्टॉक एक्सचेज म्हणजेच बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com. वर सुद्धा पाहता येईल. ईजीएम नियंत्रणाची सूचना रंगरांची वेबसाईट www.bseindia.com. वर सुद्धा पाहता येईल. ईजीएमची सूचना एनसएडीएल (Twiz ई-क्होटींग सुतिधा आणि इंजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट म्हणजेच www.evoting.nsdl.com. वर देखील प्रसारित केली आहे. एनएसडीएल ई-व्होटींग सिस्टीम करून ई-व्होटींग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास तुम्ह evoting@nsdl.com वर एक ईमेल लिहू शकता किंवा०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० येथे कराव्यात. सभासद इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधे संबंधातील कोणत्याही तक्रारीसाठी खालील टिकाणी अनुपालन अधिकाऱ्यांग युद्धा लिहू शकतात. नावः श्रीमती कार्तिका शर्मा पदः कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी पताः ३७, नॅशनल स्टोरेज बिल्डिंग, प्लॉट क्र. ४२४-बी, जॉन्सन औड जॉन्सन बिल्डिंग जवळ, एस.बी.रोड, माहौम (प), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००१६. ई-मेल आयडी : mslsecurities@yahoo.com. दूष्टवनी क्र : १८६७६५८८४५ संचालक मंडळाच्या आदेशायरून सही/ – ठिकाण : मुंबई	फेब्रुवारी, रिमोट ई- मार्च, २० व्होटींग म की, त्यानं ह्या काला किंवा डिम शकतील. त्यांची मत व्होटींगने व	२०२४. व्होटीगचा कालावधी रविवार, ३ मार्च, २०१४ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि मंगळवार, ५ ७२४ रोजी सं. ५.०० वा. संपेल. उपरोक्त तारीख आणि वेळे नंतर एमएसडीएल कडून रिमोट ई- ॉंड्युल मतदानासाठी निष्क्रिय केले जाईल आणि सभासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले तंतर सभासदाला त्यात बदल करू दिला जाणार नाही. ावधीत बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ ह्या कट-ऑफ /रेकॉर्ड डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपांत मटेरिअलाईरूड स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे भागधारक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देक ते दिली नसतील तो ईजीएम मध्ये त्यांचे मतायिकार वाएक श्वतील. ज्या सभासदांनी रिमोट ई- त्यांची मते दिली असतील ते ईजीएम मध्ये त्यांचे मतायिकार वाएक शकतील. ज्या सभासदांने त्यांची मते दिली असतील तो ईजीएम मध्ये सहभागी होऊ शकतील परंतु ईजीएमध्ये मते देण्यास ते
सभासद इलेक्ट्रोंनिक माध्यमातून मतदान सुविधे संबंधातील कोणत्याही तक्रारीसाठी खालील ठिकाणी अनुपालन अधिकाऱ्यांना सुद्धा लिहू शकतात. नावः श्रीमती कार्तिका शर्मा पदः कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी पत्ताः ३७, नॅशनल स्टोरेज बिल्डिंग, प्लॉट क्र. ४२४-बी, जॉन्सन औड जॉन्सन बिल्डिंग जवळ, एस.बी.रोड, माहीम (प), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००१६. ई-मेल आयडी : mslsecurities@yahoo.com. दूरध्वनी क्र : ९८६७६५८८४५ संचालक मंडळाच्या आदेशावरून सधुसुदन सिक्युरिटोज लिमिटेड साठी सही/- ठिकाण : मुंबई सलिम प्यारअली गोवानी	कोणत्याह व कट – अ लॉगीन अ १३ एप्रिल निमंत्रणार्च एक्सचेज सूचना एन ची वेबसा एनएसडीए evoting@	री व्यक्तीने, ईजीएमची सूचना पाठवल्या नंतर कंपनीचे शेअर्स संपादन करून कंपनीची सभासद बनली गॉफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती www.evoting.nsdl.com. येथे एक विनंती पाठवून गयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. 1, २०२० दिनांकित निगम व्यवहार मंत्रालयाच्या जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० नुसार, ईजीएम यी सूचना कंपनीची वेबसाईट www.mslsecurities.com. वर अपलोड केली आहे. सूचना स्टॉक म्हणजेच बीएसई लिमिटेड ची वेबसाईट www.bseindia.com. वर सुद्धा पाहता येईल. ईजीएमची सएडोएल (रिमोट ई-व्होटॉग सुविधा आणि ईजीएममध्ये ई-व्होटॉग सिस्टीम पुरवण्यासाठी एजन्सी) 'ईट म्हणजेच www.evoting.nsdl.com. वर देखील प्रसारित केली आहे. एल ई-व्होटॉग सिस्टीम वरून ई-व्होटॉग संदर्भात तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास तुम्ह @nsdl.com वर एक ईमेल लिहू शकता किंवा०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० येथे
संचालक मंडळाच्या आदेशावरून मधुसुदन सिक्युरिटीज लिमिटेड साठी सही/- ठिकाण : मुंबई सलिम प्यारअली गोवानी	सभासद इ अनुपालन नावः श्रीम पदः कंपर्न पत्ताः ३७, जॉन्सन औ माहीम (प ई-मेल् अ	इलेक्ट्रोंनिक माध्यमातून मतदान सुविधे संबंधातील कोणत्याही तक्रारीसाठी खालील ठिकाणी । अधिकाऱ्यांना सुद्धा लिह् शकतात. रती कार्तिका शर्मा मे सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी , नैंशनल स्टोरेज बिल्डिंग, प्लॉट क्र. ४२४-बी, तेंड जॉन्सन बिल्डिंग जवळ, एस.बी.रोड, २), मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००१६. नायडी : mslsecurities@yahoo.com.
ठिकाणः मुंबई सलिम प्यारअली गोवानी	e,	संचालक मंडळाच्या आदेशावरून
दिनांकः ०९ फेब्रुवारी, २०२४ व्यवस्थापकीय संचालक		33 3